

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे १५१



(गृहनिर्माण विभाग), महाराष्ट्र शासन
मुख्य कार्यालय : चौथा मजला, काकडे बीझ आयकॉन,
ई-स्ववेअर जवळ, पुणे विद्यापीठ रोड, अशोक नगर,
शिवाजी नगर, पुणे - ४११०१६.

दूरध्वनी क्रमांक : (का.) : ०२०-२५५७७९९९, २५५७७९००
ई-मेल : srapune@yahoo.in वेबसाईट: www.srapune.gov.in



स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

वाचा :- १) विकसक मे.यश बिल्डकॉन यांचेकडून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा प्रस्ताव दाखल दि. १८/०५/२०१५.

२) विकास नियंत्रण नियमावली, २०२२, नियम क्र.१४.६.३(५) नुसार योजना रूपांतरीत करून नियम क्र.१४.६.१२ (१) नुसार प्रशासकीय मान्यता दि.१५/०३/२०२४.

३) सुधारित बांधकाम प्रमाणपत्र दि.११/०७/२०२४.

४) विकसक यांचा बांधकाम परवानगी मिळणेबाबतचा अर्ज दि. ११/११/२०२४.

५) विकास नियंत्रण नियमावली २०२२ चे संदर्भात शासनाने "अडचणी दूर करणे" अंतर्गत दि.११/१०/२०२४ रोजी पारित केलेल्या आदेशानुसार योजनेत सु-सुधारित प्रशासकीय मान्यता दि.२१/०१/२०२५.



सुधारित बांधकाम परवानगी

ज्याअर्थी, मौजे कोथरुड, सि.स.नं. ७२१, प्लॉट क्र.५४,५५,५६, (स.नं. ८८/४+१३८+१६१), गुजरात कॉलनी, पुणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे विकसक मे.यश बिल्डकॉन यांनी वास्तुविशारद आर्कि. श्री राहुल माळवदकर यांनी वाचा येथील क्रं.१ नुसार प्रस्ताव दाखल केलेला आहे.

वाचामधील अ.क्र.२ अन्वये विकास नियंत्रण नियमावली, २०२२ चे नियम क्र. १४.६.३(५) अन्वये योजना नवीन नियमावलीत रूपांतरीत करून नियम क्र.१४.६.१२(१) सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. ज्याअर्थी, वाचा येथील क्र.३ अन्वये सुधारित बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. वाचा येथील क्र.५ अन्वये योजनेस सु-सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. सदर प्रशासकीय माण्यातेतील सुधारणांच्या अनुषंगाने उक्त योजनेस बांधकाम परवानगी देणे प्रस्तावित होते.

त्याअर्थी, आता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन, व नगर रचना अधिनियम, सन १९६६ चे कलम ४५, तसेच महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ इ. चे तरतूदीनुसार खालील तपशिलानुसार आणि सोबतचे बांधकाम नकाशा संचामध्ये दर्शविलेनुसार खालील अटी व शर्तीसह, प्रकरणी सुधारित बांधकाम परवानगी देणेत येत आहे.

i) Rehab + Sale composite Building WING - A

अ. क्र.	Floor	Rehab FSI		Sale FSI		Rehab tenament		Sale tenament	
		Resi	comm	Resi	comm	Resi	comm	Resi	comm
१)	Basement १	Parking							
२)	Basement २	Parking							
३)	Lower Ground Floor	--	११६.३८	--	--	--	०९	--	--
४)	Upper Ground Floor	--	४१.३४	--	२४७.३६	--	०३	--	०३
५)	Stilt Floor	--	--	--	३९७.६१	--	--	--	०८
६)	First	--	---	--	२६२.७०	--	--	--	०४
७)	Second	२६०.६१	--	--	--	०९	--	--	--
८)	Third	२६०.६१	--	--	--	०९	--	--	--
९)	Forth	२६०.६१	--	--	--	०९	--	--	--
१०)	Fifth	२६०.६१	--	--	--	०९	--	--	--
११)	Sixth	२६०.६१	--	--	--	०९	--	--	--
१२)	Seventh (Refuge)	२३६.७६	--	--	--	०८	--	--	--
१३)	Eight	२६०.६१	--	--	--	०९	--	--	--
१४)	Ninth	२६०.६१	--	--	--	०९	--	--	--
१५)	Tenth	२६०.६१	--	--	--	०९	--	--	--
१६)	Eleventh	२६०.६१	--	--	--	०९	--	--	--
१७)	Twelveth (Refuge)	२३६.७६	--	--	--	०८	--	--	--
१८)	Thirteenth	२६०.६१	--	--	--	०९	--	--	--
१९)	Total	३०७९.६२	१५७.३४	--	--	०९	--	--	--
	Total	३२३६.९६		९०७.६७		१०६	१२	--	१५

- a) एकुण पुनर्वसन घटक बांधकाम क्षेत्र = ३२३६.९६ चौ.मी.
 b) एकुण विक्री घटक बांधकाम क्षेत्र = ९०७.६७ चौ.मी.
 c) एकुण बांधकाम क्षेत्र (अ+ब) = ४१४४.६३ चौ.मी.

(Handwritten signature)



ii) Rehab + sale composite Building WING B

Sl. No.	Floor	Rehab FSI		Sale FSI		Rehab tenament		Sale tenament	
		Resi	comm	Resi	comm	Resi	comm	Resi	comm
1)	Basement 1	Parking							
2)	Basement 2	Parking							
3)	Lower Ground Floor	--	--	--	१८१.२२	--	--	--	०७
4)	Upper Ground Floor	--	२३.३६	--	१५७.८७	--	०१	--	०६
5)	First (Parking)	(Parking)							
6)	Second (Parking)	(Parking)							
7)	Third (Parking)	(Parking)							
8)	Forth (Parking)	(Parking)							
9)	First	--	---	४९४.६७	--	--	--	०६	--
१०)	Second	---	--	५१४.१४	--	--	--	०६	--
११)	Third	--	--	५१४.१४	--	--	--	०६	--
१२)	Forth	--	--	५१४.१४	--	--	--	०६	--
१३)	Fifth	--	--	५१४.१४	--	--	--	०६	--
१४)	Sixth	--	--	४७५.६०	--	--	--	०६	--
१५)	Seventh (Refuge)	--	--	५१४.१४	--	--	--	०६	--
१६)	Eight	--	--	५१४.१४	--	--	--	०६	--
१७)	Ninth	--	--	५१४.१४	--	--	--	०६	--
१८)	Tenth	--	--	५१४.१४	--	--	--	०६	--
१९)	Eleventh	---	--	४९४.६७	--	--	--	०६	--
२०)	Twelveth (Refuge)	--	--	५१४.१४	--	--	--	०६	--
२१)	Thirteenth	--	--	५१४.१४	--	--	--	०६	--



२२)	Total	--	२३.३६	६६०६.३४	३३९.०९	--	०९	७८	९३
	Total	२३.३६		६९४५.४३		०९			९९

a) एकुण पुनर्वसन घटक बांधकाम क्षेत्र = २३.३६ चौ.मी.

b) एकुण विक्री घटक बांधकाम क्षेत्र = ६९४५.४३ चौ.मी.

c) एकुण बांधकाम क्षेत्र (अ+ब) = ६९६८.७९ चौ.मी.

iii) Rehab + sale composite Building WING C

अ.क्र.	Floor	Rehab FSI		Sale FSI		Rehab Tenament		Sale Tenament	
		Resi	comm	Resi	comm	Resi	comm	Resi	comm
१	Lower Ground Floor	--	४८.९७	--	८२.५३	--	०५	--	०५
२	Upper Ground Floor	--	--	--	१९६.०२	--	--	--	०६
३	First (Parking)	(Parking)							
४	Second (Parking)	(Parking)							
५	Third (Parking)	(Parking)							
६	Forth (Parking)	(Parking)							
७	First	५४.००	--	२५६.६०	--	०२	--	०५	--
८	Second	९९.८१	--	२३३.५५	--	०४	--	०४	--
९	Third	७७.८३	--	२५६.२६	--	०३	--	०५	--
१०	Forth	७७.८३	--	२५६.२६	--	०३	--	०४	--
११	Fifth	७७.८३	--	२५६.२६	--	०३	--	०४	--
१२	Sixth	२४.५०	--	३०६.८५	--	०९	--	०५	--
१३	Seventh (Refuge)	५४.१७	--	२८२.७८	--	०२	--	०४	--
१४	Eight	७७.८३	--	२५६.२६	--	०३	--	०४	--
१५	Ninth	५२.९७	--	२८८.९५	--	०२	--	०४	--
१६	Tenth	५३.३६	--	२८९.६५	--	०२	--	०४	--
१७	Eleventh	२९.७०	--	२९६.७६	--	०९	--	०४	--

a. एकुण पुनर्वसन घटक बांधकाम क्षेत्र = ७२८.८० चौ.मी.



Twelveth (Refuge)	--	--	४११.४४	--	--	--	०५	१५५
Thirteenth	--	--	४११.४४	--	--	--	०५	--
Total	६७९.८३	४८.९७	३८०३.०६	२७८.५५	२६	०२	५७	११
Total	७२८.८०		४०८१.६१		२८		९४	

b. एकुण विक्री घटक बांधकाम क्षेत्र (४०८१.६१ + Passage - २८२.५४ + Staircase - २७०.१२) = ४६३४.२७ चौ.मी.

c. एकुण बांधकाम क्षेत्र (अ+ब) = ५३६३.०७ चौ.मी.

एकुण पुनर्वसन घटक बांधकाम क्षेत्र (Wing A + Wing B + Wing C)
Wing A - ३२३६.९६ चौ.मी. + Wing B २३.३६ चौ.मी.+ Wing C - ७२८.८० चौ.मी.)
= ३९८९.१२ चौ.मी.

एकुण विक्री घटक बांधकाम क्षेत्र
(Wing A - ९०७.६७ + Wing B - ६९४५.४३ + Wing C - ४६३४.२७) = १२४८७.३७ चौ.मी.

iii) एकुण बांधकाम क्षेत्र (i+ii) = १६४७६.४९ चौ.मी.

अटी/शर्ती

१. सदर सुधारित बांधकाम परवानगीची मुदत म.प्रा.नि.व.न.र. अधि. १९६६ च्या कलम ४८ नुसार लागू राहिल.

२. विषयांकित जमिनीचे मालकी हक्काबाबत व इतर कोणत्याही हक्काबाबत, वहिवाटीबाबत, चर्तुःसिमेबाबत, वाद-विवाद न्यायालयीन तंटा निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी विकसक जबाबदार राहिल.

३. योजनेतील भूखंडाच्या हद्दीनुसार कमाल १.५ मी. उंचीची सिमाभित्त आवश्यक त्या रस्ता वक्रीकरणानुसार (Road curvature) बांधणे बंधनकारक आहे. ज्या भूखंडावर नवीन इमारत बांधण्यात येणार आहे त्या इमारतीचे भोगवटापत्र मागण्यापूर्वी विकसकाने इमारतीसमोर सिमाभित्तीच्या (कंपाऊंड वॉल) आत वृक्ष संवर्धन कायदा, १९७५ च्या तरतूदीनुसार झाडे लावून ती व्यवस्थित वाढविण्याच्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था व खबरदारी घ्यावी. रस्त्यावरील झाडांना जरूर ते संरक्षण कुंपण अर्जदाराने करावयाचे आहे. तसेच योजना क्षेत्रातील झाडे बांधकामासाठी तोडणे आवश्यक झाल्यास योग्य त्या प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहिल.

४. कामगारांच्या सोयीसाठी जागेवर किमान पुरेशा तात्पुरत्या स्वरूपाच्या स्वच्छता गृहाची सोय करणेची, तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक व्यवस्था करणेची जबाबदारी विकसकाची राहिल. इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ व त्याअंतर्गत अधिनियमाचे तसेच नियमाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहिल.



५. सदर प्रकरणी मान्य ले-आऊट नकाशा / बांधकाम नकाशा वरील दर्शविलेल्या दुरुस्त्या / अटी / शर्ती बंधनकारक राहतील.

६. महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियम, १९७१ (Slum Act १९७१) व झो.पु.प्रा. पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रासाठी लागू नियमावली, तसेच शासनाकडून वेळोवेळी प्राप्त निर्देशानुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहिल. यापुढे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा. यांचे मान्यतेने अटी घालण्याचे अधिकार झो.पु.प्रा. कार्यालयास राहतील. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने वेळोवेळी निर्गमित केलेले परिपत्रक / आदेश विकसकावर बंधनकारक राहतील.

७. पर्यावरण अधिनियम अथवा त्यासंबंधित कायद्याचे अनुषंगाने आवश्यक ती नियमानुसार पुर्तता करणे विकसकावर बंधनकारक राहिल. तसेच इको हौसिंग बाबत सर्व अटी बंधनकारक राहतील.

८. इमारतीच्या बांधकामासाठी Rain Water Harvesting करून पावसाचे पाणी साठविणे व ते पुनर्वापर करणे बंधनकारक राहिल. सांडपाणी प्रक्रिया (recycling) करणे आवश्यक आहे.

९. सांडपाणी विल्हेवाट (sewage treatment) पध्दतीचा अवलंब करणे बंधनकारक राहिल.

१०. घनकचरा व्यवस्थापन (Solid waste) विल्हेवाटीसाठी ओला कचरा/सुका कचरा याचे नियोजन/ वर्गीकरण जमीन पातळीवर करणे बंधनकारक राहिल.

११. बांधकाम साहित्यात पर्यावरण पूरक (Environment friendly) साहित्य जसे फ्लाय अॅश विटा इ. वापर करणे बंधनकारक राहिल.

१२. बांधकाम नकाशातील सर्व आकडेमोड यामध्ये तफावत / दुरुस्त्या अगर चूक याची संपूर्ण जबाबदारी ही विकसक व वास्तुविशारद यांची राहिल.

१३. चलन क्र.१२०६ दि.०७/०३/२०२५ अन्वये विकसक यांनी सदर बांधकाम परवानगी अनुषंगाने शुल्क रक्कम रु.६९,१५३/- चा भरणा केल्याचे सादर केलेल्या चलन वरून निदर्शनास येत आहे, तथापि प्रस्तुत बांधकाम परवानगीचे अनुषंगाने विविध देय शुल्कांच्या परिगणनेमध्ये तफावत आढळून आल्यास फरकाची रक्कम त्वरीत भरणे विकसकावर बंधनकारक राहिल. तसेच विविध शुल्काबाबत शासनाकडून / प्राधिकरणाकडून वेळोवेळी होणारे बदल बंधनकारक राहतील.

१४. बांधकाम नकाशात दाखविलेल्या नियोजनामध्ये पूर्व परवानगीशिवाय कोणतेही बदल करू नये. तसेच इमारती बांधकाम करतानाची देखरेख (Supervision) हे सुशिक्षित तज्ञ अभियंत्यामार्फत करणेची व गुणवत्ता नियंत्रण (Quality Control) ची जबाबदारी संपूर्णपणे विकसक/ वास्तुविशारद यांची राहिल.

१५. प्रस्तुत बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर परवानाधारक / भूखंडधारक यांनी जागेवर खालील प्रमाणे माहिती दर्शविणारा फलक लावावा.

अ. भूखंडधाराकाचे / परवानाधारकाचे (विकसक / वास्तु विशारद) नाव व पत्ता.

ब. भूखंड क्रमांक त्याच्या हद्दी व सभोवतालची माहिती नमुद करणे.

क. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक

ड. एकूण मंजूर बांधकाम क्षेत्र / मजले.

१६. पुनर्वसन / विक्री घटक इमारतीमधील Refuge area क्षेत्र बंद करणे अनुज्ञेय नाही त्या कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्यात.



१७. बेसमेंटचा वापर Not for habitation purpose व केवळ परवानगी प्राप्त वाहनतळासाठी अनुज्ञेय आहे. सदरहू बेसमेंट वापरण्याबाबत उल्लेख फलकावर ठळक अक्षरात नमूद करण्यात यावा. त्याचे रहिवासी / व्यापारी वापरास प्रतिबंध राहिल.
१८. पर्यावरण, जंगले व वातावरणीय बदल विभाग, भारत सरकार यांचे SEIAA, maharashtra यांचेकडील दि.१२/११/२०२४ रोजीची ३२९०१.५७ चौ.मी क्षेत्राकरीता मंजुरी सादर करण्यात आलेली आहे. दि.११/०७/२०२४ रोजीचे सुधारित बांधकाम परवानगीतील future expansion ची अट वगळण्यात येत आहे.
१९. आवश्यक असल्यास, बेसमेंटसाठी पुरेशा प्रमाणात वायु विजनाची सोय नैसर्गिकरित्या अथवा मेकॅनिकल पद्धतीने करणे बंधनकारक राहिल. तसेच इमारतीमधील प्रस्तावित रॅम्पचा स्लोप किमान १:१० इतका असणे आवश्यक राहिल.
२०. आपत्कालीन व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदीनुसार प्रस्तावित बांधकाम हे भूकंप विरोधक (Earthquake Resistant) पद्धतीने होईल, याची संपूर्ण जबाबदारी ही विकसक यांची राहिल. याबाबत Structural Designer यांचे प्रमाणपत्र हे जोते तपासणी पूर्वी सादर करण्यात यावे.
- फायर एस्केप जिना (safety stop door सह) बाहेरील बाजूस उघडेल याची दक्षता घेण्यात यावी. तसेच इमारतीमधील प्रस्तावित लॉफ्टची उंची (Head room) १.५० मीटरचे मर्यादेत तसेच क्षेत्र किंवा ५०% च्या मर्यादेत ठेवण्यात यावे.
२१. घटक इमारतीसाठी स्थावर संपदा अधिनियम २०१६ (RERA ACT) च्या तरतुदी बंधनकारक आहेत.
२२. योजनेच्या रेखांकनातील रस्ते, खुली जागा (UDCPR मधील तरतुदीनुसार), सार्वजनिक वापराचे वाहनतळ सर्व रहिवाशांसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.
२३. मंजूर विकास योजनेतील एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०२० चे नियम क्र.१४.१.१.१० नुसार रस्तारूंदी क्षेत्र ०अंतिम भोगवट्याच्या मागणीपूर्वी हस्तांतरीत करण्यात यावे.
२४. योजनेमध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा बांधकामामध्ये उपलब्ध करून देण्याची सर्वस्वी जबाबदारी विकसकाची राहिल.
२५. सदरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र झोपडीधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना/नोंदणी तात्काळ करण्यात यावी.
२६. सिमाभित्त / संरक्षक / प्रतिधारक भित्त ही तज्ञ आर.सी.सी सल्लागाराकडून प्रचलित भारतीय मानक आय.एस.४५६-२०००, आय.एस.१४४४८-१९९८ व अनुषंगिक इतर मानांकामधील तरतुदीनुसार डिझाईन करून घेवून भारत राष्ट्रीय भवन निर्माण संहिता (नॅशनल बिल्डिंग कोड) मधील तरतुदीनुसार तज्ञ सल्लागाराचे देखरेखीखाली करण्यात याव्यात. सिमाभित्त आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर मध्ये व संरक्षक / प्रतिधारक भित्त ही आर.सी.सी. मध्येच इमारत विकसनाचे कोणतेही काम करण्यापूर्वी बांधण्यात याव्यात. तसेच लगतच्या विद्यमान बांधकाम / विकसनाचा विचार करून सदर मिळकतीचे तळघराचे कामाचे स्ट्रक्चरल कन्सलटंट कडून डिझाईन ड्राईंग घेवून काम करण्यात यावे.
२७. प्रस्तुत प्रकरणी इमारतीची बहुमजली उंची विचारात घेता Air force station Pune and N.D.A कडील C.C.Z Map मधील कलर कोडिंग नुसार अटी व शर्ती बंधनकारक राहतील.

३९. पिण्याचे पाणी/वापरावयाच्या पाणी टाकीचे नियोजन इमारत निहाय नुसार स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी.

३०. पार्किंग, जिना, पैसेज, व लिफ्ट ई. करिता विद्युत मिटरची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी.

३१. लिफ्ट, STP, fire hydrant व घन कचरा व्यवस्थापन बाबत ५ वर्षाकरिता AMC करणे बंधनकारक राहिल.

३२. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ नुसार महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र.मइवाधो-२०२१/प्र.क्र.२५/ता.क्र.४ नुसार इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगसाठी उपलब्धता करून देणे बंधनकारक राहिल.

३३. बांधकाम परवानगीसाठी सादर केलेली कागदपत्रे चुकीची, खोटी अथवा दिशाभूल करणारी असल्याचे आढळून आल्यास दिलेली बांधकाम परवानगी आपोआप रद्द समजण्यात यावी.

वरीलप्रमाणे कोणत्याही अटी / शर्तीचा भंग झाल्याचे आढळल्यास प्रस्तुतची बांधकाम परवानगी रद्दबातल ठरविण्यात येऊन विकसक / वास्तुविशारद यांच्यावर एमआरटीपी कायद्यातील कलम ५२ ते ५६ नुसार करवाई करण्यात येईल..

अ. प्रकल्पांची गुणवत्ता तपासणी.

सादर प्रकल्पाचे बांधकाम झो.पु.प्रा.ने निश्चित केलेल्या मानकाप्रमाणे (कार्यालयीन परिपत्रक क्र.१३१, दि.१३/२/२०१४) विहित मुदतीत पूर्ण करणे विकसकावर बंधनकारक राहिल. तसेच प्रकल्पाचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी व बांधकामात वापरण्यात येणा-या मालाची गुणवत्ता तसेच बांधकामाचा दर्जा याबाबत कसलीही तडजोड न करता बांधकाम करणेची सर्व जबाबदारी विकसकाची राहिल.

ब. भविष्यात पात्र ठरणान्या तसेच अपात्र झोपडीधारकांचे सशुल्क पुर्नवसनासाठी आवश्यक त्या गाळ्यांविषयी सादर योजनेच्या संरचनेत / स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये तरतूद करणे विकसक / वास्तुविशारद यांचेवर बंधनकारक राहिल.

{ मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडील दि. २१/०१/२०२५
रोजीचे सु-सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार }

सहायक संचालक नगररचना

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे



जा.क्र. झोपुप्रा/तां.२/मा. क्र.२४६/१०६०/२०२५.

दिनांक:- ०७/०४/२०२५

प्रत:-

- १) विकसक मे.यश बिल्डकॉन, १५३७, मुळे आर्केड, तिसरा मजला, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३०.
- २) आर्कि. राहुल माळवदकर, ६७२/६७३, लोकेश सोसायटी, बी समर्थ इमारत, प्लॉट क्र. १० बिबवेवाडी, पुणे - ३७.
- ३) सहायक निबंधक, झोपुप्रा, पुणे.
- ४) संगणक अधिकारी, झोपुप्रा, पुणे. यांना संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यासाठी अग्रेषित.